

शासनामार्फत होणारी सर्व प्रकारची प्रदाने ईसीएस /
एनईएफटी मार्फत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

शासन निर्णय क्र. संकीर्ण - १०१० / प्र. क्र. ६८ / कोषा प्र - ५

दिनांक: १८ एप्रिल, २०१३.

- संदर्भ:- १) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. डीडीओ - १००७ / प्र. क्र. ६२ / कोषा प्र - ५,
दि. ०७ एप्रिल, २००८.
२) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण - १०१० / प्र. क्र. ६८ / कोषा प्र - ५,
दि. २३ डिसेंबर, २०१०.

प्रस्तावना:- उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णय क्र. २ अन्वये कोषागारांमार्फत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना होणारी सर्व प्रदाने ईसीएस / एनईएफटीची सुविधा वापरून करण्याबाबतच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत. शासनाच्या विविध विभागांमार्फत योजनांतर्गत तसेच योजनेतर अनुदानाचा वापर करून पुरवठादारांना कंत्राटदारांना प्रदाने करण्यात येतात. शासनाचा कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासकीय व्यवहारात गतिमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने विविध विभागांच्या खात्यातून करण्यात येणारी सर्व प्रकारची प्रदाने ई - पेमेंट पध्दतीचा वापर करून करणे आवश्यक आहे. ई - पेमेंट प्रणालीचा वापर करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाने सुध्दा शिफारस केली असून, कंत्राटदार, पुरवठादार इत्यादी मागणीदारांची सर्व प्रदाने तसेच कर परतावा व इतर परतावे यांची प्रदाने ई - पेमेंट प्रणालीमार्फतच करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय दक्षता आयोगाने दिलेल्या आहेत. याचा विचार करून पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शासन निर्णय :-

राज्यातील कोषागारांमार्फत, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत तसेच स्वीय प्रपंजी लेख्यातून होणारी सर्व प्रदाने ईसीएस / एनईएफटी सुविधेचा वापर करून करणे आवश्यक आहे. कोषागारांनी ईसीएस / एनईएफटीद्वारे प्रदान करण्याकरीता संदर्भाधिन शासन निर्णय क्र. २ मधील कार्यपद्धतीचा अवलंब करावा.

आहरण व संवितरण अधिकारी / स्वीय प्रपंजी लेखाधारक / पतपत्र धारक यांनी त्यांच्या मागणीदारांना ईसीएस / एनईएफटीद्वारे प्रदान करण्याची पध्दती पुढीलप्रमाणे असेल.

आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी सूचना

- i) सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी / पुरवठादार / सेवा पुरवठादार / कंत्राटदार / विविध योजनांतर्गत लाभार्थी / कर परतावा / ईतर परतावे / इत्यादींची प्रदाने फक्त ईसीएस / एनईएफटी प्रणालीद्वारे करणे आवश्यक आहे.
- ii) त्यासाठी त्यांनी त्यांच्या बँकेने मागणी केल्यास करारनामा करणेस हरकत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने सदर करारनामा EFT System FT - 2 B या नमुन्यात त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
- iii) सोबतच्या "जोडपत्र - अ" प्रमाणे माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्याने प्राप्त करून घ्यावी व अभिलेखात ठेवावी. प्रत्यक्ष ज्यांचे प्रदान देय आहे, त्या सर्व मागणीदारांच्या प्रदानाकरीता "जोडपत्र - ब" मध्ये प्रदानपत्र तयार करावे. जर बँकेने मागणीदारांच्या बँकनिहाय स्वतंत्र जोडपत्राचा आग्रह धरल्यास तसे स्वतंत्र "जोडपत्र - ब" देण्यास हरकत नाही.
- iv) असे प्रदान यशस्वी झालेवर बँकेकडून सर्वसाधारणतः दुसऱ्या दिवशी प्रत्येक प्रदानासाठी UTR Number निर्माण होतो, तो UTR Number बँकेकडून प्राप्त करून घेऊन तो "जोडपत्र - ब" च्या स्थळप्रतीवर नोंदवावा, शिवाय हाच क्रमांक रोखपुस्तकात धनादेश क्रमांकाएवजी नोंदवावा.
- v) या प्रदानासाठी मागणीदाराकडून स्वतंत्र पावती घेण्याची आवश्यकता नाही. UTR क्रमांक हाच प्रदानाचा पुरावा राहील.
- vi) आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचेबाबत काही अयशस्वी प्रदानाच्या रकमा बँकेकडून परत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे खात्यात जमा होत असते, अशा प्रकरणी त्या जमेच्या रकमेची पुनश्च रोखपुस्तकात अयशस्वी प्रदान म्हणून जमेच्या बाजूला नोंद घ्यावी व पुनश्च बँकेकडे पाठपुरावा करून ईसीएस / एनईएफटीद्वारे प्रदान घडवून आणावे.
- vii) आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कोषागारातून ईसीएस / एनईएफटीद्वारे रक्कम प्राप्त झाल्यानंतर उशीरा तुशीरा कामाचे दुसऱ्या दिवशी त्यांनी संबंधित सेवा पुरवठादार, कंत्राटदार यांना ईसीएस / एनईएफटीद्वारे प्रदान करणे आवश्यक आहे.
- viii) सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्यामार्फत निघणाऱ्या निविदा सूचना काढतांना पुरवठादारांचे / कंत्राटदारांचे प्रदान फक्त ईसीएस / एनईएफटी द्वारेच करण्यात येईल, त्यासाठी त्यांनी Core Banking ची सुविधा असलेल्या बँकेतच खाते उघडणे बंधनकारक राहील. या अटीचा अंतर्भाव करूनच निविदा सूचना काढणे आवश्यक राहील.

ix) मागणीदारांना प्रदान करावयाची रक्कम अदा करण्यासाठी कार्यालयात बोलविण्यात येऊ नये कारण प्रदान देय झाल्यानंतर मागणीदारांच्या खात्यात जमा करण्याचे उत्तरदायित्व हे त्या कार्यालय प्रमुखावर आहे, मागणीदारांवर नाही याची नोंद घ्यावी. त्यामुळे सबल कारणाअभावी ईसीएस / एनईएफटीद्वारे करावयाचे प्रदान रोखल्यास ही बाब अनुचित व गैरव्यवहारी समजण्यात येईल व संबंधीत अधिकारी / कर्मचारी यथोचित कार्यवाहीसाठी पात्र राहील.

स्वीय प्रपंजी लेखा (PLA) धारकांसाठी सूचना

- i) स्वीय प्रपंजी लेख्यातून होणारी सर्व प्रदाने स्वीय प्रपंजी लेख्याच्या प्रशासकाकडून मागणीदारांच्या खात्यात ईसीएस / एनईएफटी द्वारे करणे आवश्यक आहे.
- ii) स्वीय प्रपंजी लेख्यातून प्रदानासाठी तयार केलेला धनादेश प्रथम कोषागारात पाठवावा. कोषागारांकडून स्वीय प्रपंजी लेख्याचा धनादेश पारीत झाल्यावर त्या धनादेशास जोडपत्र ब जोडून ईसीएस / एनईएफटी साठी भारतीय रिझर्व बँक / भारतीय स्टेट बँक / स्टेट बँक ऑफ हैद्राबाद या शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या संबंधीत बँकेस हस्तांतरीत करावा.
- iii) त्यासाठी त्यांनी शासकीय व्यवहार हाताळणारे भारतीय रिझर्व बँक / भारतीय स्टेट बँक / स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांनी मागणी केल्यास यांच्यासोबत करारनामा करणेस हरकत नाही. भारतीय रिझर्व बँकेने सदर करारनामा EFT System FT - 2 B या नमुन्यात त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.
- iv) सर्व स्वीय प्रपंजी धारकांनी सर्व मागणीदारांकडून "जोडपत्र - अ" मध्ये माहिती प्राप्त करून घ्यावी, व "जोडपत्र - ब" चा उपयोग करून प्रदाने करावी.
- v) असे प्रदान यशस्वी झालेवर बँकेकडून सर्वसाधारणत: दुसऱ्या दिवशी प्रत्येक प्रदानासाठी UTR Number निर्माण होतो, तो UTR Number बँकेकडून प्राप्त करून घेऊन तो "जोडपत्र - ब" च्या स्थळप्रतीवर नोंदवावा, शिवाय हाच क्रमांक रोखपुस्तकात धनादेश क्रमांकाऐवजी नोंदवावा.
- vi) मागणीदारांना प्रदान करावयाची रक्कम अदा करण्यासाठी कार्यालयात बोलविण्यात येऊ नये. कारण प्रदान देय झाल्यानंतर मागणीदारांच्या खात्यात जमा करण्याचे उत्तरदायित्व हे त्या कार्यालय प्रमुखावर आहे, मागणीदारांवर नाही याची नोंद घ्यावी. त्यामुळे सबल कारणाअभावी ईसीएस / एनईएफटी द्वारे करावयाचे प्रदान रोखल्यास ही बाब अनुचित व गैरव्यवहारी समजण्यात येईल व संबंधीत अधिकारी / कर्मचारी यथोचित कार्यवाहीसाठी पात्र राहील.

vii) स्वीय प्रपंजी लेख्यातून केलेल्या काही अयशस्वी प्रदानाची रक्कम जर त्या बँकेच्या स्थानिक निलंबित खात्यात जमा झाली तर पुनश्च बँकेकडे पाठपुरावा करून ईसीएस/ एनईएफटी द्वारे प्रदान घडवून आणावे.

तथापी, बँकेकडून ही रक्कम कोषागाराच्या स्कोलमध्ये जमा झाली तर कोषागाराकडून त्याची खात्री करून घेऊन दुबार धनादेश आहरीत करावा.

पतपत्रधारक विभागांसाठी सूचना

- i) सर्व पतपत्र (Letter of Credit) धारक विभाग ज्यांना थेट धनादेशाद्वारे प्रदानाचे अधिकार आहेत, म्हणजे - सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, दुग्धव्यवसाय विभाग, वन विभाग इ. द्वारा सेवा पुरवठादार कंट्राटदार व इतर मागणीदारांना होणारी प्रदाने ईसीएस / एनईएफटी पद्धतीने करणे आवश्यक आहे.
- ii) त्यासाठी त्यांनी शासकीय व्यवहार हाताळणारे भारतीय रिझर्व बँक / भारतीय स्टेट बँक / स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांनी मागणी केल्यास यांच्यासोबत करारनामा करणेस हरकत नाही. भारतीय रिझर्व बँकेने सदर करारनामा EFT System FT - 2 B या नमुन्यात त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.
- iii) तसेच सोबतच्या "जोडपत्र - अ" मध्ये मागणीदारांकडून माहिती प्राप्त करून घ्यावी व "जोडपत्र - ब" चा उपयोग करून प्रदाने करावी.
- iv) असे प्रदान यशस्वी झालेवर बँकेकडून सर्वसाधारणतः दुसऱ्या दिवशी प्रत्येक प्रदानासाठी UTR Number निर्माण होतो, तो UTR Number बँकेकडून प्राप्त करून घेऊन तो "जोडपत्र - ब" च्या स्थळप्रतीवर नोंदवाया, शिवाय हाच क्रमांक रोखपुस्तकात धनादेश क्रमांकाएवजी नोंदवावा.
- v) पतपत्रधारक यांच्याकडील प्रदानाबाबत काही अयशस्वी प्रदानाची रक्कम जर त्या बँकेच्या स्थानिक निलंबित खात्यात जमा झाली तर पुनश्च बँकेकडे पाठपुरावा करून ईसीएस/ एनईएफटी द्वारे प्रदान घडवून आणावे.

तथापी, बँकेकडून ही रक्कम कोषागाराच्या स्कोलमध्ये जमा झाली तर कोषागाराकडून त्याची खात्री करून घेऊन दुबार धनादेश आहरीत करावा.

- vi) पतपत्रधारक यांनी मागणीदारांचे प्रदान देय झालेवर उशीरात उशीरा कामाचे दुसऱ्या दिवशी असे प्रदान करणे आवश्यक आहे.
- vii) मागणीदारांना प्रदान करावयाची रक्कम अदा करण्यासाठी कार्यालयात बोलचिण्यात येऊ नये. कारण प्रदान देय झात्यानंतर मागणीदारांच्या खात्यात जमा करण्याचे उत्तरदायित्व हे त्या

कार्यालय प्रमुखावर आहे, मागणीदारांवर नाही याची नोंद घ्यावी. त्यामुळे सबळ कारणाअभावी ईसीएस/ एनईएफटीदारे करावयाचे प्रदान रोग्यल्यास ही बाब अनुचित व गैरव्यवहारी समजण्यात येईल व संबंधीत अधिकारी / कर्मचारी यथोचित कार्यवाहीसाठी पात्र राहील.

वरील सर्व व्यवहारासाठी संबंधीत बँकांनी कोणतेही शुल्क अथवा कमीशन आकारावयाचे नाही. तसेच असे आकार मागणीदारांना देय रकमेतून वसूल करावयाचे नाही.

वरील सर्व बाबतीत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी मागणीदारांना केलेल्या प्रदानासंदर्भात नमुना "जोडपत्र - क" प्रमाणे प्रदान पत्र मागणीदारांना घावे.

वरील तरतुदीनुषंगाने महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील व जिल्हा कोषागारांच्या मार्गदर्शनासाठी धनादेशाद्वारे प्रदानांच्या कार्यपद्धतीच्या नियमावलीतील संबंधित नियमामध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येईल.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सर्व महामंडळे, शासकीय / निमशासकीय /अनुदानित स्थायत संस्था, अनुदानित कृषी / अकृषीक विद्यार्पीठ यांना सुधा लागू राहील.

दिनांक १ मे २०११ पासून रु. २५,०००/- व त्यावरील प्रदाने या शासन निर्णयातील पद्धतीचा वापर करून करणे आवश्यक राहील.

सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०११०४१८१५१८३९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(स. अ. मु. नकरी)
उप सचिव, वित्त विभाग.

प्रति,

राज्यपालांचे सचिव
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
मंत्रालयीन सर्व विभाग
मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व
प्रादेशिक विभाग प्रमुख
प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
प्रबंधक, उच्च न्यायालय (अपेल शाखा), मुंबई
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
सर्व उप कोषागार अधिकारी
प्रबंधक, सर्व अनुदानित कृषि व अकृषि विद्यार्पीठे,
बहूजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान,
मुंबई-१
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ., बॅरंक
क्रमांक १, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन
पॉइंट, मुंबई-२०

प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शास्त्रा), मुंबई
प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शास्त्रा), मुंबई
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे

कार्यालय, मुंबई

सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हाधिकारी

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा

महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र,

नागपूर

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.

मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन,
नवी मुंबई.

सह संचालक, लेखा व कोषागारे, पुणे, नाशिक, नागपूर,
अमरावती, औरंगाबाद, कोकण भवन, नवी मुंबई.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ., बैरंक
क्रमांक १, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन
पॉइंट, मुंबई-२०

भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन.
एस.डी.पटेल रोड, मुंबई-४

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी,
जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पैलेस, वरळी, मुंबई-१३

इंडियन नेशनल कॉंग्रेस, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस(आय)

समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर,
मुंबई-२५

नेशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल
मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई-२१

शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-२८
सर्व सर्व विधानपरिषद सदस्य / सर्व विधानसभा सदस्य.

वित्त विभागातील सर्व कार्यासने

निघड नस्ती, वित्त विभाग (कोषा प्र ५)

जोडपत्र - अ

ई सी एस / एन ई एफ टी द्वारे प्रदाने प्राप्त करण्यासाठीचा तपशिल

- १ मागणीदार / पुरवठादार / कंत्राटदारचे
नाव / फर्मचे नाव
 - २ कार्यालयाचे नाव व पत्ता (ज्या प्रकरणी
लागू आहे)
 - ३ बँक खाते क्रमांक
 - ४ बँक खात्याचा प्रकार
 - ५ बँकेचे नाव
 - ६ बँक शाखेचे नाव व पत्ता
 - ७ बँक शाखेचा संकेतांक
 - ८ एम आय सी आर क्रमांक
 - ९ आय एफ एस सी संकेतांक
-
- दिनांक _____

कंत्राटदार / पुरवठादार / मागणीदाराची सही

बँकेचे प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, वरील माहिती मी तपासून पाहीली असून ती योग्य आहे.

शाखा प्रमुख
----- (बँक शाखेचे नाव व शिक्का)

शासन निर्णय क्र. संकीर्ण - १०१० / प्र.क्र. ६८ / कोषा प्र - ५. दि. १८ एप्रिल, २०११ चे सहपत्र.

जोडपत्र - व

Electronic Payment Advice

Date of Advice :

Sr. No.	Name of Payee	Name of Bank of Payee	Account No.	IFSC code	Amount in Rupees	UTR No.
1						
2						
3						
4						
5						
6						
7						
8						
9						
10						
11						
12						
13						
14						
15						
16						
17						
18						
19						
20						
21						
22						
23						
24						
25						
26						
27						
28						
29						
30						
31						
32						
33						
34						
35						
36						
37						
38						
39						
40						
41						
42						
43						
44						
45						
46						
47						
48						
49						
50						
51						
52						
53						
54						
55						
56						
57						
58						
59						
60						
61						
62						
63						
64						
65						
66						
67						
68						
69						
70						
71						
72						
73						
74						
75						
76						
77						
78						
79						
80						
81						
82						
83						
84						
85						
86						
87						
88						
89						
90						
91						
92						
93						
94						
95						
96						
97						
98						
99						
100						
						Total Amount Rs.

Signature and Stamp of DDO

शासन निर्णय क्र. संकीर्ण - १०१० / प्र. क्र. ६८ / कोषा प्र - ५, दि. १८ एप्रिल, २०११ चे सहपत्र.

जोडपत्र - क

प्रदान पत्र

कार्यालयाचे नाव -----

प्रदान पत्र क्रमांक : -----

प्रदानाचे दिनांक : -----

प्रती,
----- (आदात्याचे नाव)

आपणांस कल्याणात येते की, आपले देयक क्रमांक ----- दिनांक ----- रक्कम
रु.----- पारित केले असून तो आपले बँक ----- येथे दुर्सीएस/
एन ई एफ टी द्वारा खाते क्र. ----- मध्ये जमा करण्यासाठी पाठविले आहे.

एकूण रक्कम रु. -----

देयक क्रमांक -----

दिनांक -----

आहरण व संवितरण अधिकारी
